



LOVABLE LINGERIE LIMITED

CIN: L17110MH1987PLC044835

Regd. Office: A-46, Road No. 2, MIDC, Andheri (East), Mumbai-400093.

Ph.No. +91-022-28383581 Fax No. +022-91283835582

E-mail: corporate@lovableindia.in Website: www.lovableindia.com

31st March, 2024

To,

The National Stock Exchange of India Ltd. “Exchange Plaza” C-1, Block-G, Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai – 400 051 Symbol: LOVABLE Through: NEAPS	BSE Limited Phiroze Jeejeeboy Towers Dalal Street 0 Mumbai – 400 001 Scrip Code: 533343 Through: BSE Listing Centre
--	---

Dear Sir / Madam,

Sub: Intimation of publication of newspaper advertisement in respect of Postal Ballot Notice of the Company.

Ref: Regulations 30 and 47(1) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (“Listing Regulations”)

With reference to the above captioned subject, we enclose herewith the copies of the newspaper advertisements published today, i.e., 31st March, 2024 in the 1. Financial Express (All India Editions); Free Press Journal (Mumbai Edition); and Navshakti (Mumbai Edition), intimating about the notice of postal ballot given to the Members of the Company.

The above information is also available on the website of the Company at www.lovableindia.in

We hereby request you to take the above information on your record.

Thanking you.

Yours faithfully,
For **Lovable Lingerie Limited**

Lattupalli Vinay Reddy
Chairman & Managing Director
DIN: 00202619

Rajnath heads BJP's poll manifesto committee



THE BJP ON Saturday announced a 27-member committee, which included several Union ministers and chief ministers, headed by defence minister Rajnath Singh to prepare its manifesto for the Lok Sabha polls.

Finance Minister Nirmala Sitharaman will be its convener and Union minister Piyush Goyal co-convener. Several other Union ministers, the CMs of states such as Gujarat, Assam and Madhya Pradesh, and seasoned hands like Shivraj Singh Chouhan and Vasundhara Rajee are among the members of the committee.

Singh, a former party president, was the head of the BJP's manifesto committee for the 2019 polls as well. Many members have been repeated in the current panel.

Union ministers Dharmendra Pradhan, Ashwini Vaishnav, Bhupender Yadav, Kiren Rijiju, Arjun Munda, Arjun Ram Meghwal, Smriti Irani and Rajeev Chandrasekhar are among its members. Gujarat CM Bhupendra Patel, Assam CM Himanta Biswa Sarma, Chhattisgarh's Vishnu Deo Sai and Madhya Pradesh's Mohan Yadav are also in the committee.

Bihar leaders Sushil Kumar Modi and Ravi Shankar Prasad, Uttar Pradesh deputy CM Keshav Prasad Maurya, former Union minister Jugal Oram, party's organisational leaders like Vinod Tawde, Radha Mohan Das Agrawal, Manjinder Singh Sirsa, Tariq Mansoor and Anil Antony have been included in the committee too.

HIGHEST CIVILIAN HONOUR Ex-PMs, two others given Bharat Ratna

VP Dhankhar, PM Modi were present at the ceremony

PRESS TRUST OF INDIA New Delhi, March 30

PRESIDENT DROUPADI MURMU on Saturday conferred Bharat Ratna, the country's highest civilian honour, on former prime ministers PV Narasimha Rao and Chaudhary Charan Singh, agriculture scientist MS Swaminathan and two-time former Bihar chief minister Karpoori Thakur, posthumously at a ceremony at the Rashtrapati Bhavan.

The awards to Rao, Singh, Thakur and Swaminathan were received by their kin. PV Prabhakar Rao, the son of former PM Rao, received the award conferred on his father from the President. Jayant Chaudhary, Singh's grandson and chief of the Rashtriya Lok



President Droupadi Murmu conferred Bharat Ratna on former PMs PV Narasimha Rao and Chaudhary Charan Singh, agriculture scientist MS Swaminathan and former Bihar CM Karpoori Thakur, all posthumously, on Saturday

Narendra Modi and other dignitaries were present at the ceremony. This year, the government announced five Bharat Ratna awards, including one to BJP stalwart and former deputy prime minister LK Advani.

Pirates to face legal action, says Navy post Iranian vessel rescue

PRESS TRUST OF INDIA New Delhi, March 30

A DAY AFTER rescuing a hijacked Iranian fishing vessel and its 23-member Pakistani crew under an anti-piracy operation at sea, the Indian Navy on Saturday said the nine surrendered pirates are being brought to India for further legal action.

The legal action will be taken against them under the Maritime Anti-Piracy Act, 2022. The Indian Navy's specialist teams have completed sanitisation and seaworthiness checks of fishing vessel Al-Kambar, according to a statement shared by the Navy's spokesperson.

"The crew, comprising 23 Pakistani nationals, were given a thorough medical checkup prior to clearing the boat to continue with her fishing activities," it said. The Indian Navy on Friday had rescued the hijacked Iranian fishing vessel and its crew, after more than 12 hours of "intense coercive tactical measures" as part of the anti-piracy operation.

The hijacked vessel was intercepted on Thursday, the Navy said on Friday. "INS Sumedha intercepted FV Al Kambar during



The Indian Navy rescued the hijacked Iranian Fishing Vessel Al-Kambar, approx 90 nm South West of Socotra

early hours of Friday and was joined subsequently by the guided missile frigate INS Trishul," it said. "After more than 12 hours of intense coercive tactical measures as per the SOPs, the pirates on board the hijacked fishing vessel were forced to surrender. The crew, comprising 23 Pakistani nationals, have been safely rescued," the Navy has added.

'Conscious' drinkers raising a toast to mead culture

"Often referred to as the drink of the gods in Greek mythology, and prevalent in ancient cultures across the world, mead is actually the world's oldest form of alcohol with references to its existence dating back to 6500 BC," said Rohan Rehani, co-founder of Pune-based Moonshine Meadery.

Fermented alcohols such as wines are made by fermenting fruit, more commonly grapes, and beers by fermenting malted grains. "Meads use honey as the primary fermentation ingredient," said Dr Yoginee Budhkar, co-founder and partner at Cerana Meads, adding that their meads are made using ethically sourced honey. "We don't steal it from the bees, we only take what is in excess," added Dr Ashwini Deore, Cerana Meads' other co-founder and partner.

Cerana Meads offers meads in two verticals. One range of meads, called 'hydromels' are low-ABV, carbonated meads that come at a pocket-friendly cost of ₹199 per 330 ml pint. The products in this category are Chenin Blanc Mead, Pomegranate Vanilla Mead, Jamun Mead and Bluepea Lavender Mead. "The second vertical is the standard mead which is in the range of 10-14% ABV. A half bottle (375 ml) of this category is priced at ₹450 and a full bottle (750 ml) comes for ₹810. The products in this category are Pinot Noir Mead and Yule Spic. These are currently available in Mumbai, Navi Mumbai, Thane, Palghar, Nashik and Pune," added Budhkar.

Moonshine Meadery, too, has a wide range of meads, starting with a 'lite' mead at 4.5% ABV—currently with Lemon Tea Mead as the only offering in this segment. "All our other meads are at 6.5% ABV. Our flagship meads—Apple Mead, Coffee Mead and Traditional Mead—are available throughout the year. We also make limited edition/small batch meads in small quantities throughout the year, which we call 'Mead-LABs'. Guava Chilli Mead, Grilled Pineapple Mead and Salted Kokum Mead are some MeadLABs that have gained a lot of popularity," added Rehani.

With diversity in flavours and the sustainability factor—since the main ingredient is a byproduct, mead has a remarkably low carbon and water usage footprint compared to other alcoholic beverages—meads are primarily attracting the young and conscious drinkers. "As alcohol consumption is a matter of familiarity and habit, right now, the most likely age group

FROM THE FRONT PAGE

Q4 growth to be above 8%, says FM

The minister further said inflation management by the government is "far, far better" than what it was 10 years prior to 2014. "We are playing in tandem with the RBI (Reserve Bank of India) in making sure inflation is well within the tolerance band," she said. The RBI's mandate is to keep retail inflation at 4%, with a tolerance band of 2-6%. The finance minister also mentioned that a "group of ministers" are working to contain food inflation—currently at 9.02%.

On capital markets, Sitharaman said Indian markets, even during rate volatility, have "held their own". "The regulators will have to do their job, but Indian markets have been a lot saner. Problems of overvaluation, froth, bubbles will go on, and I am sure the regulators will handle it."



to be interested in meads is the new LDA (legal drinking age) group, consumers who are in their mid-20s," said Deore of Cerana Meads.

For Moonshine Meadery, "anyone in the age range of 25-45 years looking for a flavourful drink is our consumer base essentially", as per Rehani. "We are trying to plug the flavour gap for consumers as they transition from juices and colas to beers and spirits. A consumer's journey into alcohol doesn't have to start with an 'acquired taste'. This fits well with the expectations of the younger India who are looking for more flavourful beverages," he added.

Exchange-traded FX derivatives may be hit by new RBI rules

The CPAI had written to the Reserve Bank of India seeking clarification on its January 5 circular that said stock exchanges may offer contracts for the "purpose of hedging contracted exposure".

The circular stated that positions up to \$100 million are allowed without having to establish underlying exposure across all currency pairs involving the rupee and combined across all stock exchanges. Still, those entering exchange-traded currency derivative, or ETCD, contracts must show proof of a corresponding unhedged exposure if asked.

The move could potentially lead to a large loss of volume in a growing segment of the nation's foreign exchange market. Brokers in the currency futures sector say speculators and arbitrageurs form a large part of the market and the current understanding was that underlying exposure wasn't required for trades up to \$100 million.

The central bank's original rules in 2008 said ETCD con-

tracts can be undertaken to "hedge an exposure to foreign exchange rate risk or otherwise". The central bank in its clarification said the rules were revised in 2014, according to the people. The new rules come into effect on April 5.

The RBI didn't immediately respond to an emailed request for comment outside of normal business hours. "We genuinely feel derivatives market includes many, including hedgers, speculators and arbitrageurs," said CPAI president Narinder Wadhwa. "We are in talks with the authorities including RBI, SEBI and the finance ministry," he said. SEBI is the Securities and Exchange Board of India.

Average daily turnover in currency futures stood at ₹412.9 billion (\$5 billion) in FY23 compared with ₹102.9 billion in FY17, National Stock Exchange of India data showed. The daily average in FY24 dropped to ₹296.3 billion, based on data till the end of February.

The rupee has been among the least volatile emerging market currencies, with the RBI expending its reserves when needed to prevent any sharp depreciation. The RBI has built a record \$643 billion of reserves as it soaked up inflows into the nation's bond and currency markets.

New norms to curb excesses in indirect tax probes

The official letters are to be initially addressed instead of summons, to the designated officer of such entity, and requesting the submission of the relevant specified details in a reasonable time.

The letter/summons should disclose the specific nature of the inquiry being initiated. The vague (or general) expressions such as that the officer is making inquiry in connection with 'GST inquiry' or 'evasion of GST' or 'GST eva-

sion, etc, must not be mentioned, said the CBIC circular. Official sources said the detailed SOP has been issued after representation made by several companies, including multinational companies (MNCs), to the finance ministry, where they had highlighted harassment by GST authorities.

The SOP said each investigation must be initiated only after the approval of the principal commissioner (PC), except in some situations where the prior written approval of the zonal principal chief commissioner shall be required.

The four situations are: "matters of interpretation seeking to levy tax/duty on any sector/commodity/service for the first time, whether in Central Excise or GST"; "big industrial house and major multinational corporations"; "sensitive matters or matters with national implications"; "matters which are already before GST Council".

"In all of the above four categories of cases, the CGST field formation concerned should also collect details regarding the prevalent trade practices and nature of transactions carried out from the stakeholders," said the CBIC guidelines.

FE had reported earlier that the CBIC has directed officials in DGGI to follow a "bottom-up" approach while investigating tax liability of MNCs. In the guidelines issued recently, the indirect-tax board instructed officials at field formations to first question the "authorised person" in an MNC, responsible for ensuring tax compliance, instead of directly summoning the company's chief executive officer (CEO), chief financial officer (CFO) or directors at the first instance.

Experts suggest that the focus on adopting an approval-based strategy for investigations concerning major corporations and interpretative matters, coupled with a proactive approach to minimise unnecessary summons and ambiguous inquiries, represents a notable change in investigation and enforcement methodologies.

Furthermore, the recognition and integration of common trade practices in investigations, along with the encouragement of consistency and the reduction of litigation through insights from GST Policy or Tax Policy Research Unit, demonstrate a progressive mindset.

"The guidelines emphasise the importance of harmonious collaboration among jurisdictional officers, both at the central and state levels, to ensure a cohesive enforcement framework nationwide," said Mahesh Jaising, Partner, Deloitte India. "Additionally, the introduction of a formal proactive grievance redressal mechanism for taxpayers signifies a notable step towards enhancing transparency and accountability in the enforcement process," he said.

Working closely with Cambodia, about 250 Indians rescued: MEA

PRESS TRUST OF INDIA New Delhi, March 30

AMID REPORTS OF several Indian nationals stuck in Cambodia who were lured with employment opportunities there but were allegedly forced to undertake illegal cyber work, the MEA on Saturday said it is collaborating closely with the Cambodian authorities and about 250 Indians have been "rescued and repatriated".

Of these 250, 75 of them in just the last three months, the Ministry of External Affairs (MEA) said in a statement.

"We have seen media reports on Indian nationals stuck in Cambodia. Our Embassy in Cambodia has been promptly responding to complaints from Indian nationals who were lured with employment opportunities to that country but were forced to undertake illegal cyber work," it said.

"Collaborating closely with Cambodian authorities, it has rescued and repatriated about 250 Indians, of which 75 in just the last three months," MEA spokesperson Randhir Jaiswal was quoted as saying in the statement. Several advisories have also been issued by the ministry and the Embassy of India in Cambodia to "our nationals about such scams", the statement said. The MEA said that it issued the statement in response to media queries. "We remain committed to helping all those Indian nationals in Cambodia who seek our support. We are also working with Cambodian authorities and agencies in India to crack down on those responsible for these fraudulent schemes," Jaiswal said.

Container Corporation of India Ltd. PUBLIC AUCTION/TENDER NOTICE DISPOSAL OF UNCLEARED/UNCLAIMED IMPORTED CARGO THROUGH E-AUCTION

STEL Holdings Limited CIN: L65993KL1990PLC005811 | Regd. Office : 24/1624, Bristow Road, Willingdon Island, Cochin - 682003, Kerala.

NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERRING (VC)/ OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM) Notice is hereby given that an Extra-Ordinary General Meeting (EGM) of STEL Holdings Limited will be held on Thursday, April 25, 2024, at 11.30 A.M. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means facility as per the provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No. 14/2020 dated 28th December 2022, read with General Circular Nos. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 20/2020 dated 5th May 2020, 02/2021 dated 13th January, 2021, 21/2021 dated 14th December, 2021 and all other applicable circulars issued by Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 ("SEBI Circular") issued by Securities and Exchange Board of India (SEBI) to transact the business as set out in the Notice of EGM which will be sent to members through email, separately.

LOVABLE LINGERIE LIMITED CIN: L17110MH1987PLC044835 Regd. Office: A-46, Road No. 2, MIDC, Andheri (East), Mumbai-400093. Ph.No. +91-022-28383581 Fax No. +022-9128383582 E-mail: corproate@lovableindia.in, Website: www.lovableindia.com

NOTICE OF POSTAL BALLOT Members are hereby informed that pursuant to the provisions of Section 108 and 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013, as amended ("the Act"), read together with the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended ("the Management Rules"), General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021, 3/2022 dated May 5, 2022, 11/2022 dated December 28, 2022 and 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("the MCA Circulars"), Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India ("SS-2") and any other applicable law, rules, circulars, notifications and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force), the approval of members of Lovable Lingerie Limited (the "Company") is sought for the following special resolution by way of remote e-voting ("e-voting") process:

NOTICE TATA ELXSI LTD. Registered Office: ITPB Road, Whitefield, Bengaluru, Karnataka, 560048. NOTICE is hereby given that the certificate for the undermentioned securities of the Company has been lost/stolen and the holder of the said securities / applicant has applied to the Company to release the new certificate. The Company has informed the holders / applicants that the said shares have been transferred to IEPF as per IEPF Rules.

MCL Mahanadi Coalfields Limited (A Subsidiary of Coal India Limited) Jagruti Vihar, Buxi - 758020, Dist. - Sambalpur, Odisha Ph. (EPABX) : 0663-2542461 to 469 Website : www.mahanadicoal.in Notice "All the tenders issued by CIL and its Subsidiaries for procurement of Goods, Works and Services are available on website of Coal India Ltd. www.coalindia.in, respective subsidiary Company, (MCL, www.mahanadicoal.in), CIL e-procurement portal https://coalindiatenders.nic.in, Central Public Procurement Portal https://eprocure.gov.in In addition, procurement is also done through GeM portal https://gem.gov.in". R-5200

TPCODL TP CENTRAL ODISHA DISTRIBUTION LIMITED (A Joint Venture of Tata Power and Government of Odisha) 1st Floor, Anuj Building, Plot No.29, Satya Nagar, Bhubaneswar, Odisha - 751007 NOTICE INVITING TENDER NIT No: TPCODL/P&S/NIT/23-24/38 Bids are invited from eligible Bidders for the following tenders of Odisha DISCOMs, namely TPCODL/TPNODL/TPWODL/TPSODL (JV of Tata Power & Odisha Govt.):

2 MP brothers arrested for raping girl, 14

MAIHAR: Two brothers were arrested for allegedly raping a 14-year-old girl in Madhya Pradesh's Maihar town, a police official said on Saturday.

The incident took place on March 20 but a complaint was filed on Saturday, he added. "The victim was staying with her paternal grandfather for the past eight years. As per the complaint, two brothers aged 21 and 17 raped her on March 20 and threatened her against revealing the ordeal to anyone," Maihar police station in charge Animesh Dwivedi said.

"After she told her mother, the latter approached police. A case was then registered under Indian Penal Code and Protection of Children from Sexual Offences Act for gang-rape, trespass and intimidation," he said. —PTI

Noted actor & wife of ex-Union minister keeps voters guessing

RAJASHEKHARA S / KARNATAKA

Sumalatha, Mandya Lok Sabha BJP ticket aspirant and sitting member, has kept everyone guessing on her next political move after being denied a ticket.

Besides being a popular multilingual actor, she is the wife of former union minister and popular Kannada actor late Ambareesh. After her husband's death on November 24, 2018, she entered the electoral fray as an independent after being denied a ticket by the Congress.

Congress and JD(S) were alliance partners back then and Mandya was given to the latter. This time, Sumalatha was denied a BJP ticket because of similar reason.

The BJP has given the Mandya seat to its partner JD(S) from where former chief minister HD Kumaraswamy is contesting.



Addressing her supporters in front of her residence in Bengaluru, the only independent Lok Sabha member from Karnataka, she said that she will announce her next move on April 3.

"I will not leave Mandya and its people. Will not compromise my followers and wellwishers," she said hinting that she could even contest the ensuing polls.

In 2019, Sumalatha was locked in a bitter fight with the JD(S) candidate Nikhil Kumaraswamy, son of Kumaraswamy. Riding on a sympathy wave after Ambareesh's death, Sumalatha won with a huge margin despite Congress-JD(S) being in power.

A few months back, she joined the BJP with a hope to get the ticket from Mandya.

Worried over her political move, BJP Karnataka president BY Vijayendra met Sumalatha at her residence and asked her to fully support the NDA candidate Kumaraswamy and the party would take care of her and her followers' interests.

"Whether I lose or win it will be in Mandya. I will not do anything leaving the people of Mandya," Sumalatha said, adding that there was a pressure on her to contest.

Trinamool netas skip NIA summons in 2022 blast case again

ARITRA SINGHA / KOLKATA

Eight Trinamool Congress leaders on Saturday again skipped summons by the National Investigation Agency (NIA) for questioning in connection with a blast at Bhupatnagar in West Bengal's Purba Medinipur district in 2022, an official said.

The central probe agency may issue summons to the eight leaders again on another date.

The NIA had asked them to appear before its officers at 11 am on Saturday, after they skipped the earlier summons that directed them to visit the NIA office at New Town near here on March 28.

"We need to talk to them for the sake of our investigation. Since they did not appear today, we may issue a fresh summons for them to appear before our officers on another date," the official told PTI.

On December 3, 2022, an explosion ripped apart a kutchha house with a thatched roof in Bhupatnagar, killing three persons.

TMC leader Kunal Ghosh on Friday alleged that the opposition BJP is behind the NIA move.

DEBTS RECOVERY TRIBUNAL NO.2 AT MUMBAI
Ministry of Finance, Government of India
 3rd Floor, MTNL Bhavan, Strand Road, Colaba Market, Colaba, Mumbai - 400 005
 Date Extended upto 06/06/2024
 Recovery Officer
 DRT-II Mumbai

DEMAND NOTICE
NOTICE UNDER SECTIONS 25 TO 28 OF THE RECOVERY OF DEBTS & BANKRUPTCY ACT, 1993 AND RULE 2 OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961

R.C.No. 45 OF 2023
 HDFC Bank Ltd. Next Date : 06/06/2024
 ...Applicant

Versus
 ...Defendants
 Yogita Yashwant Satam & Ors.

To,
 1. Yogita Yashwant Satam,
 Flat No.202, Gurupushya CHSL, G.V. Scheme Road No.4, Mule / Mulund, Mumbai 400 081.
 2. Ganesh Y. Satam,
 Flat No. 202, Gurupushya CHSL, G.V. Scheme Road No.4, Mule / Mulund, Mumbai 400 081.
 3. Laxman Shankar Satam,
 H. No. 1853/10 Gala Ground Floor, Ambe Complex, Val. Village, Thane, Bhiwandi, Thane 421 302.

This is to notify that a sum of Rs. 11,60,377.88 (Rupees Eleven Lakhs Sixty Thousand Three Hundred Seventy Seven and Paise Eighty Eight only) has become due from you as per ibid Recovery Certificate drawn up in O.A. No. 371 of 2018 by the Hon'ble Presiding Officer, Debts Recovery Tribunal-II, Mumbai. The Applicant is entitled to recover the sum of Rs. 11,60,377.88 (Rupees Eleven Lakhs Sixty Thousand Three Hundred Seventy Seven and Paise Eighty Eight only) with costs together with pending lite and future interest 11.52% per annum w.e.f. 2nd January 2018 till recovery from the C.Ds.

You are hereby directed to pay the above sum within 15 days from the receipts of the notice, failing which the recovery shall be made in accordance with the Recovery of Debts and Bankruptcy Act, 1993 and Rules there under.

In addition to the sum aforesaid, you will also be liable to pay:
 (a) Such interests as is payable for the period commencing immediately after this notice of the certificate / execution proceedings.
 (b) All costs, charges and expenses incurred in respect of the service of this notice and warrants and other processes and all other proceedings taken for recovering the amount due.

You are hereby ordered to appear before the undersigned on 06/06/2024 at 12.05 p.m. for further proceedings.
 Given under my hand and seal of the Tribunal, on this date 06/03/2024.

SEAL
 Sd/-
 S.K.Sharma
 Recovery Officer-II
 DRT-2, Mumbai

IN THE DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. 2
 MTNL BHAVAN, 3rd FLOOR STRAND ROAD, APOLLO BANDAR, COLABA MARKET, COLABA, MUMBAI - 400 005.

ORIGINAL APPLICATION NO. 780 OF 2023
SUMMONS

Exh. 11
 ...Applicant
 HDFC Bank
 Vs.
 D and D Multitrade Pvt. Ltd. And Ors.
 ...Defendants

Whereas OA No. 780 of 2023 was listed before Hon'ble Presiding Officer on 30.10.2023. Whereas this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/Notice in the said application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs. 57,37,172.46 P.S. (Application along with copies of documents etc., annexed). Whereas the Service of summons could not be effected in the ordinary manner and whereas the Application for substitute service has been allowed by this Hon'ble Tribunal. In accordance with Sub-Section (4) of section 19 of the Act, you the defendants are directed as under:-

(i) To show cause within 30 (thirty) days of the service or summons as to why relief prayed for should not be granted;
 (ii) To disclose particulars of properties or assets other than properties and assets specified by the applicant under Serial Number 3A of the Original Application;
 (iii) You are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under the Serial Number 3A of the Original Application, pending hearing and disposal of the application for attachment of properties;
 (iv) You shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created under/other assets and properties specified or disclosed under Serial Number 3A of the Original Application without prior approval of the Tribunal;
 (v) You shall be liable to account for the sale proceeds realised by sale secured assets to other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financial institutions holding security interest over such assets.

You are also directed to file written statement with a copy thereof furnished to the applicant and to appear before DRT II on 20/05/24 at 11.00 a.m. failing which the application shall be heard and decided in your absence.
 Given under my hand and seal of this Tribunal on this 11/03/2024.

SEAL
 Sd/-
 Registrar
 DRT-II, Mumbai

Name and address of all the Defendants.
1 D AND D MULTITRADE PRIVATE LIMITED (BORROWER)
 CIN No. U51101MH2012PTC228936
 Registered office at Office 18, 2nd floor, Kris Korner Commercial Plaza Opp. Saraswati Vidyalaya, Ghodbunder Road, Thane West - 400607.
And also at:
 601-602, 6th Floor, KP Aarum, Marol Naka, Andheri (W), Mumbai - 400059, Near Seven Hills Hospital
2 VIRENDRA KUSHAL CHAND THAKUR
 (DIRECTOR) S/o, Kushal Chand Thakur
 S FLAT NO. 1401, Shubharamb Complex, Tower No. 11, Phase No. IV, Tikujini Wadi, Thane (W), Thane - 400607
3 NITESH PRAKASH DHAWAN (DIRECTOR) S10. Prakash Dhe wan
 F-2201, Exotica Casa Rio, Gold Pavala, Kalyan Shil Road, Dombivli (E), Thane 421201

GROWEL
 SINCE 1957
GRAUER & WEIL (INDIA) LIMITED
 Regd. Office: Growel Corporate, Akurli Road, Kandivli (E), Mumbai 400 101, India.
 T: 91 22 66993000 F: 91 22 66993001 E: secretarial@growel.com
 CIN: L74999MH1957PLC010975
 Website: www.growel.com

NOTICE OF RECORD DATE FOR BONUS SHARES

Notice is hereby given to all the concerned that pursuant to Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 and subject to the approval of shareholders by way of postal ballot through e-voting process, the Company has fixed Wednesday, 10th April, 2024 as the "RECORD DATE", for the purpose of ascertaining the eligibility of shareholders entitled for issue of Bonus Equity Shares of the Company in the ratio of 1:1 i.e. 1 (One) new Equity Share of Re. 1/- each for every 1 (One) existing Equity Share of Re. 1/- each held by the Shareholders of the Company.

For Grauer & Weil (India) Ltd.
 Sd/-
CHINTAN K. GANDHI (ACS - 21369)
 COMPANY SECRETARY

Place : Mumbai, India
 Date : March 30, 2024

Karnataka Bank Ltd
 Your Family Bank Across India

Head Office: Mangaluru-575002 CIN : L85110KA1924PLC001128
 Asset Recovery Management Branch Phone: 022-35008017/35128482/350822558
 2nd Floor, 'E' Block 'The Metropolitan', E-mail: mba@kbank.com
 Plot No C 26 & 27, Bandra Kuria Complex, Website: www.karnatakabank.com
 Bandra (East), Mumbai - 400 051 CIN: L85110KA1924PLC001128

POSSESSION NOTICE

WHEREAS, the Authorised Officer of KARNATAKA BANK LTD., under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred to as "said act") and in exercise of powers conferred under Section 13(12) of the said act, read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued the Demand Notice dated 19.01.2024 under Section 13(2) of the said act, calling upon the borrowers (1) Mr. Sanket Suresh Shah, (2) Mr. Suresh Harakchand Shah and (3) Mrs. Kalpana Suresh Shah, All are addressed at: Flat No.402, 4th Floor, 'J' Wing, "Solitaire" Planetaria Complex, 150 Feet Road, Bhyander (West), Thane, to repay the amount mentioned in the Notice being Rs.37,14,188.38 (Rupees Thirty Seven Lakh Fourteen Thousand One Hundred Eighty Eight and Paise Thirty Eight Only) within 60 days from the date of receipt of the said Notice. The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned being the Authorised Officer has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said act read with Rule 8 of the said Rules on 27th day of March 2024.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.
 The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with this property will be subject to the charge of KARNATAKA BANK LTD Mumbai-Bandra (West) Branch for an amount being Rs.37,14,188.38 (Rupees Thirty Seven Lakh Fourteen Thousand One Hundred Eighty Eight and Paise Thirty Eight Only) in TL Ac.0867001600038301 as on 13.03.2024 plus future interest and costs from 13.03.2024.

Description of the Immovable Property
 Residential property bearing Flat No.402, admeasuring 71.37 sq. mtrs built up area on the 4th floor, in 'J' Wing of the building known as "Solitaire" in the complex known as Planetaria Complex, at Village Bhyander, Taluk and District Thane and bounded:
 East: by Road West: by Open Space
 North: by Mahadev Plaza South: by Salom Jove Building
 Date: 27.03.2024, Place: Thane AUTHORISED OFFICER, KARNATAKA BANK LTD

बैंक ऑफ इंडिया
Bank of India

D N Road Branch
 Sadhana Rayon House, D N road, Fort, Mumbai-400001
 Tel. : (022) 23631754 / 22692554
 Email : dnroad.mumbai@bankofindia.co.in
 SWIFT Code : BKIDINBBNOR
 By Courier/Registered Post A/D

To,
 Mr. Vishram Vasant Kawde
 A4, Gangeshwar Colony, Karve Road
 Vishnu Nagar, Dombivli West-421202
 Sir/Madam,

NOTICE US 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002

At the request made by you, the Bank has granted to you various credit facilities aggregating to an amount of **Rs. 23,44,000/-**. We give hereunder details of various credit facilities granted by us and the outstanding dues thereunder as on the date of this notice :-

Sr.	Nature of Facility	Sanctioned Limit (Rs.)	Outstanding dues (Rs.)
1	Home Loan - I (A/c. No. : 001775110000087)	10,19,000/-	5,88,303/- + Interest
2	Home Loan - II (A/c. No. : 001775110000143)	1,75,000/-	1,18,191/- + Interest
3	Top up Loan (A/c. No. : 001762610000045)	11,50,000/-	1,18,191/- + Interest
		23,44,000/-	15,74,957/- + Interest

2. The aforesaid credit facilities granted by the Bank are secured by the following assets/properties (particulars of properties/assets charged to Bank) :-
Equitable Mortgage of Flat No. C/01, 1st Floor, C Wing, Building No. 059/C, Pancharatna CHSL, New Mnada Towers, Kandivli (West), Mumbai-400095.

3. As you have defaulted in repayment of your dues to the Bank under the said credit facilities, we have classified your account as Non-Performing Asset with effect from **26.01.2024** in accordance with the directions/guidelines issued by the Reserve Bank of India.

4. For the reasons stated above, we hereby give you notice under Section 13(2) of the above noted Act and call upon you to discharge in full your liabilities by paying to the Bank sum of **Rs. 15,74,957/- + interest** (contractual dues upto the date of notice) with further interest thereon @ 9.95% p.a. compounded with monthly rests, and all costs, charges and expenses incurred by the Bank, till repayment by you within a period of 60 days from the date of this notice, failing which please note that we will entirely at your risks as to costs and consequences exercise the powers vested with the Bank under Section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, against the secured assets mentioned above.

5. While we call upon you to discharge your liability as above by payment of the entire dues to the Bank together with applicable interest, all costs, charges and expenses incurred by the Bank till repayment and redeem the secured assets, within the period mentioned above, please take important note that as per section 13(8) of the SARFAESI Act, the right of redemption of secured assets will be available to you only till the date of publication of notice for public auction or inviting quotations or tender from public or private treaty for transfer by way of lease, assignment or sale of the secured assets.

6. The amounts realised from exercising the powers mentioned above, will firstly be applied in payment of all costs, charges and expenses which are incurred by us and/or any expenses incidental thereto, and secondly in discharge of the Bank's dues as mentioned above with contractual interest from the date of this notice till the date of actual realisation and the residue of the money, if any, after the Bank's entire dues (including under any of your other dues to the Bank whether as borrower or guarantor) are fully recovered, shall be paid to you.

7. If the said dues are not fully recovered from the proceeds realised in the course of exercise of the said powers against the secured assets, we reserve our right to proceed against you and your other assets including by filing legal/recovery actions before Debts Recovery Tribunal/Courts, for recovery of the balance amount due along with all costs etc. incidental thereto from you.

8. Please take note that as per Sub-section (13) of the aforesaid Act, after receipt of this notice, you are restrained from transferring or creating any encumbrances on the aforesaid secured assets whether by way of sale, lease, license, gift, mortgage or otherwise.

9. The undersigned is a duly authorised officer of the Bank to issue this notice and exercise powers under Section 13 of aforesaid Act.

10. Needless to mention that this notice is addressed to you without prejudice to any other right or remedy available to the Bank.

Yours faithfully,
 Sd/-
 Authorised Officer & Chief Manager
 Bank of Baroda

बैंक ऑफ बड़ोदा
Bank of Baroda

Saphale Branch: Gala No. 1 to 5, Ground floor, Sangam Building Swastik Park Saphale (E) Tehsil & District Palghar -401102.
 Email: saphal@bankofbaroda.com
 Web: www.bankofbaroda.com

Ref: BOB/SAPHAL/ADV/891/23-24 Date: 25-01-2024
 Place: Saphale

NOTICE TO BORROWER
 (UNDER SUB-SECTION(2) OF SECTION 13 OF THE SARFAESI ACT, 2002)

To,
Gulam Fakhruddin Chishiti & Fatima Gulam Moinuddin Chishiti
 A/Latif CHL, Andheri Farooqia Masjid & Madarsa Trust, Muntul Path Lane, Behind Andheri Market, Nr Fish Market, Andheri West, Mumbai, Maharashtra-400058.
 Sir/Madam,
 Re: Housing Loan A/c. No. 49020600000891 with our Saphale Branch.
 We refer to our sanction letter No. Retail-00001636097 LMS dated 15-12-2022 conveying sanction of various credit facilities and the terms of sanction. Pursuant to the above sanction you have availed and started utilising the credit facilities after providing security for the same, as hereinafter stated. The present outstanding in various loan/ credit facility accounts and the security interests created for such liability are as under:

Nature and Type of facility	Limit In (Rs.)	Rate of Interest	O/s as on 25-01-2024
Term Loan (Home Loan)	Rs. 20,29,705/-	9.45 %	Rs. 19,964,247/- + unapplied interest and charges

Security agreement with brief description of securities: Equitable Mortgage of House/Flat/ Land bearing Survey No. GUT No.115,116,118, Built up area 463, Carpet area 386, which is situated at Flat No. 402, 4th Floor, Wing A, Type C-6, Building No. 04, Sector 04, Shree Balaji Paradise, village Betegaon, Taluka & District Palghar, Maharashtra-401501. **Southern Description:** East: Open to Air, West: Flat No.403, North: Flat No.401, South: Open to Air. **Detail of Mortgage Deed:-** Date of Mortgage Created - 15.12.2022 (Baroda Home Loan)

- As you are aware, you have committed defaults in payment of interest on above loans/outstanding for the quarter ended Dec 2023. You have also defaulted in payment of instalments of term loan/demand loans which have fallen due for payment on 15.09.2023 and thereafter.
- Consequent upon the defaults committed by you, your loan account has been classified as non-performing asset on 14.12.2023 in accordance with the Reserve Bank of India directives and guidelines. In spite of our repeated requests and demands you have not repaid the overdue loans including interest thereon.
- Having regard to your inability to meet your liabilities in respect of the credit facilities duly secured by various securities mentioned in para 1 above, and classification of your account as a non-performing asset, we hereby give you notice under sub-section (2) of section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and call upon you to pay in full and discharge your liabilities to the Bank aggregating Rs. 19,96,247/- (Rs. Nineteen Lakh Sixty Four Thousand Two Hundred and Forty Seven only) + unapplied interest and charges as stated in para 1 above, within 60 days from the date of this notice. We further give you notice that failing payment of the above amount with interest till the date of payment, we shall be free to exercise all or any of the rights under sub-section (4) of section 13 of the said Act, which please note.
- Please note that, interest will continue to accrue at the rates specified in para 1 above for each credit facility until payment in full.
- We invite your attention to sub-section 13 of section 13 of the said Act in terms of which you are barred from transferring any of the secured assets referred to in para 1 above by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business), without obtaining our prior written consent. We may add that non-compliance with the above provision contained in section 13(13) of the said Act, is an offence punishable under section 29 of the Act.
- We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act in terms of which you may redeem the secured assets, if the amount of dues together with all costs, charges and expenses incurred by the Bank is tendered by you, at any time before the date of publication of notice for public auction/ inviting quotations/tender/private treaty. Please note that after publication of the notice as above, your right to redeem the secured assets will not be available.
- Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which we may have, including without limitation, the right to make further demands in respect of sums owing to us.

Yours faithfully,
 Sd/-
 Authorised Officer & Chief Manager
 Bank of Baroda

LOVABLE LINGERIE LIMITED
 CIN: L17110MH1987PLC044835
 Regd. Office: A-46, Road No. 2, MIDC, Andheri (East), Mumbai-400093.
 Ph.No. +91-022-28383581 Fax No. +022-91283835582
 E-mail: corpote@lovableindia.in, Website: www.lovableindia.com

NOTICE OF POSTAL BALLOT

Members are hereby informed that pursuant to the provisions of Section 108 and 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013, as amended (the "Act"), read together with the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended ("the Management Rules"), General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 8, 2021, 3/2022 dated May 5, 2022, 11/2022 dated December 28, 2022 and 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("the MCA Circulars"), Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India ("SS-2") and any other applicable law, rules, circulars, notifications and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force), the approval of members of Lovable Lingerie Limited (the "Company") is sought for the following special resolution by way of remote e-voting ("e-voting") process:

Sr.No.	Description of Special Resolution
1.	Appointment of Mr. Kangod Seetharamappa Kamalakar (DIN: 10464387) as an Independent Director.

Pursuant to the MCA circulars, the Company has completed the dispatch of electronic copies of the Postal Ballot Notice along with the explanatory statement on Saturday, March 30th, 2024, through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s) as on March 28th 2024 ("Cut-off Date").

The said Notice is also available on the website of the Company: www.lovableindia.com, the relevant section of the website of BSE Limited ("BSE"): www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited ("NSE"): www.nseindia.com and on the website of e-voting agency, Link Intime India Pvt. Ltd.: www.instantvote.linkintime.co.in

In accordance with the provisions of the MCA circulars, Members can vote only through e-voting process. The voting rights of Members shall be reckoned on the basis of the equity shares of the Company held by them as on the Cut-off Date. Any person who is not a shareholder of the Company as on the Cut-off date shall treat the Postal Ballot Notice for information purposes only.

The Company has engaged the services of Link Intime India Pvt. Ltd. for the purpose of providing e-voting facility to all its Members. The e-voting facility will be available during the following period:

Commencement of e-voting period	9.00 a.m. IST on Monday, April 01, 2024
Conclusion of e-voting period	5.00 p.m. IST on Tuesday, April 30, 2024
Cut-off date for eligibility to vote	Thursday, March 28, 2024

The e-voting facility will be disabled by Link Intime India Pvt Ltd immediately after 5.00 p.m. IST on Tuesday, April 30th, 2024.

Members who have not updated their e-mail addresses are requested to update the same in respect of shares held by them in electronic form with Depository through their Depository Participant and in respect of shares held in physical form by writing to Company's Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Pvt Ltd either by email to tel.helpdesk@linkintime.co.in or by post to C 101, Embassy 247, L.B.S. Marg, Vikhroli (W), Mumbai - 400083.

The Board has appointed Mrs. Kavya Chandwani, (Membership No. ACS 56925) (CP No. 27142) Practicing Company Secretary, as the scrutinizer for conducting the Postal Ballot / e-voting process in a fair and transparent manner.

The Scrutinizer will submit her report to the Chairman of the Company ("the Chairman") or any other person authorized by the Chairman, and the result will be announced within 48 hours from the conclusion of the e-voting period i.e. on or before 5.00 PM IST on Thursday, 02nd May, 2024 and will also be displayed on the Company's website and on the website of Link Intime India Pvt Ltd, and communicated to the Stock Exchanges, Depository, Registrar and Share Transfer Agent.

For any queries or grievances pertaining to e-voting, shareholders are requested to contact Mr. Rajiv Ranjan, Assistant Vice President - E-voting Group of Link Intime Pvt Ltd on 022-49186175 or at enotices@linkintime.co.in or may call on Link Intime INSTAVOTE helpdesk on: 022-49186000.

For Lovable Lingerie Limited
 Sd/-
 Place: Mumbai
 Date: 30th March, 2024
 Company Secretary & Compliance Officer
 Lattupalli Vinay Reddy

बैंक ऑफ इंडिया
Bank of India

D N Road Branch
 Sadhana Rayon House, D N road, Fort, Mumbai-400001
 Tel. : (022) 23631754 / 22692554
 Email : dnroad.mumbai@bankofindia.co.in
 SWIFT Code : BKIDINBBNOR
 By Courier/Registered Post A/D

To,
 Mr. Vishram Vasant Kawde
 A4, Gangeshwar Colony, Karve Road
 Vishnu Nagar, Dombivli West-421202
 Sir/Madam,

NOTICE US 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002

At the request made by you, the Bank has granted to you various credit facilities aggregating to an amount of **Rs. 23,44,000/-**. We give hereunder details of various credit facilities granted by us and the outstanding dues thereunder as on the date of this notice :-

Sr.	Nature of Facility	Sanctioned Limit (Rs.)	Outstanding dues (Rs.)
1	Home Loan - I (A/c. No. : 001775110000087)	10,19,000/-	5,88,303/- + Interest
2	Home Loan - II (A/c. No. : 001775110000143)	1,75,000/-	1,18,191/- + Interest
3	Top up Loan (A/c. No. : 001762610000045)	11,50,000/-	1,18,191/- + Interest
		23,44,000/-	15,74,957/- + Interest

2. The aforesaid credit facilities granted by the Bank are secured by the following assets/properties (particulars of properties/assets charged to Bank) :-
Equitable Mortgage of Flat No. C/01, 1st Floor, C Wing, Building No. 059/C, Pancharatna CHSL, New Mnada Towers, Kandivli (West), Mumbai-400095.

3. As you have defaulted in repayment of your dues to the Bank under the said credit facilities, we have classified your account as Non-Performing Asset with effect from **26.01.2024** in accordance with the directions/guidelines issued by the Reserve Bank of India.

4. For the reasons stated above, we hereby give you notice under Section 13(2) of the above noted Act and call upon you to discharge in full your liabilities by paying to the Bank sum of **Rs. 15,74,957/- + interest** (contractual dues upto the date of notice) with further interest thereon @ 9.95% p.a. compounded with monthly rests, and all costs, charges and expenses incurred by the Bank, till repayment by you within a period of 60 days from the date of this notice, failing which please note that we will entirely at your risks as to costs and consequences exercise the powers vested with the Bank under Section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, against the secured assets mentioned above.

5. While we call upon you to discharge your liability as above by payment of the entire dues to the Bank together with applicable interest, all costs, charges and expenses incurred by the Bank till repayment and redeem the secured assets, within the period mentioned above, please take important note that as per section 13(8) of the SARFAESI Act, the right of redemption of secured assets will be available to you only till the date of publication of notice for public auction or inviting quotations or tender from public or private treaty for transfer by way of lease, assignment or sale of the secured assets.

6. The amounts realised from exercising the powers mentioned above, will firstly be applied in payment of all costs, charges and expenses which are incurred by us and/or any expenses incidental thereto, and secondly in discharge of the Bank's dues as mentioned above with contractual interest from the date of this notice till the date of actual realisation and the residue of the money, if any, after the Bank's entire dues (including under any of your other dues to the Bank whether as borrower or guarantor) are fully recovered, shall be paid to you.

7. If the said dues are not fully recovered from the proceeds realised in the course of exercise of the said powers against the secured assets, we reserve our right to proceed against you and your other assets including by filing legal/recovery actions before Debts Recovery Tribunal/Courts, for recovery of the balance amount due along with all costs etc. incidental thereto from you.

8. Please take note that as per Sub-section (13) of the aforesaid Act, after receipt of this notice, you are restrained from transferring or creating any encumbrances on the aforesaid secured assets whether by way of sale, lease, license, gift, mortgage or otherwise.

9. The undersigned is a duly authorised officer of the Bank to issue this notice and exercise powers under Section 13 of aforesaid Act.

10. Needless to mention that this notice is addressed to you without prejudice to any other right or remedy available to the Bank.

Yours faithfully,
 Sd/-
 Authorised Officer & Chief Manager
 Bank of Baroda

DEBTS RECOVERY TRIBUNAL NO.2 AT MUMBAI
Ministry of Finance, Government of India
 3rd Floor, MTNL Bhavan, Strand Road, Colaba Market, Colaba, Mumbai - 400 005
 Date Extended upto 15-5-2024

DEMAND NOTICE
NOTICE UNDER SECTIONS 25 TO 28 OF THE RECOVERY OF DEBTS & BANKRUPTCY ACT, 1993 AND RULE 2 OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961

R.C.No. 18 OF 2023
 HDFC Bank Ltd. Next Date : 15-5-2024
 ...Applicant

Versus
 ...Defendants
 Sri Radhakrishna Shipping Pvt. Ltd. And Ors.

This is to notify that a sum of Rs. 1,55,72,750.59 (Rupees One Crore Fifty Five Lakhs Seventy Two Thousand Seven Hundred Fifty and Paise Nine only) concerning working capital facility and Rs. 16,52,67,151.3 (Rupees Sixteen Crores Fifty Two Lakhs Sixty Seven Thousand One Hundred and Fifty One and Paise Three only) has become due from you as per ibid Recovery Certificate drawn up in O.A. No.597 of 2016 by the Hon'ble Presiding Officers, Debts Recovery Tribunal-II, Mumbai. The Applicant is entitled to recover the sum of Rs. 1,55,72,750.59 (Rupees One Crore Fifty Five Lakhs Seventy Two Thousand Seven Hundred Fifty and Paise Nine only) together

